

१९८६ व १९९६ पूर्वीच्या निवृत्तिवेतनधारकांच्या/
कुटूंब निष्पत्तिवेतन धारकांच्या निष्पत्तिवेतनात/कुटूंब
निष्पत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक: सेनिवे-१००७/७३/सेवा-४
मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक : ११ जानेवारी २००८

- वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. सेनिवे १०१९/३०३/सेवा-४, दिनांक १५ /११/१९९९
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. सेनिवे १०१९/३०४/सेवा-४, दिनांक १५ /११/१९९९
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. सेनिवे-१००१/२४४/सेवा-४, दिनांक २०/८/२००१
४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. सेनिवे-१००१/२५०/सेवा-४, दिनांक १५/१०/२००१
५) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. सेनिवे-१००२/१६/सेवा-४, दिनांक २२/२/२००२

परिपत्रक

शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. सेनिवे १०१९/३०३/सेवा-४, दिनांक १५ /११/१९९९ नुसार ५ जानेवारी १९९६ पूर्वीच्या
निवृत्तिवेतनधारकांच्या/कुटूंब निष्पत्तिवेतनात धारकांच्या निष्पत्तिवेतनात/कुटूंब निष्पत्तिवेतनात तर शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.
सेनिवे १०१९/३०४/सेवा-४, दिनांक १५/११/१९९९ अन्वये १९८६ पूर्वीच्या निवृत्तिवेतनधारकांच्या/कुटूंब निष्पत्तिवेतन
धारकांच्या निष्पत्तिवेतनात/कुटूंब निष्पत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबताचे आदेश निर्णयित करण्यात आले आहेत. सदर
आदेशाबद्ये विभाग / कार्यालय प्रमुखांडारे निष्पत्तिवेतनात/कुटूंब निष्पत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबताची कार्यवाही कोणत्या
पद्धतीने व किंती कालावधीत करणे आवश्यक आहे याबाबताच्या सूचना नमूद करण्यात आल्या आहेत. तथापि,
निष्पत्तिवेतनधारकांच्या संघटनांनी शासनाच्या असे निर्दर्शनास आणुन दिले आहे की, उपरोक्त शासन निर्णयात दिलेल्या सूचनांने
विभाग / कार्यालय प्रमुखांकडून पालन केले जात नसून निष्पत्तिवेतनधारकांने/कुटूंब निष्पत्तिवेतनधारकांने विहित नमूद्यात सादर
केलेले अर्ल कार्यवाहीविना प्रलंबित आहेत. तथाप्यकू जडावापडी निष्पत्तिवेतन/कुटूंब निष्पत्तिवेतनात सुधारणा झालेली नाही.

२. शासनाने याची गोंधीर दळल घेतली असून, शासन आता असे निरेश देत आहे की, सर्व विभाग/कार्यालय प्रमुखांनी
१९८६ व १९९६ पूर्वीच्या निष्पत्तिवेतनधारक/कुटूंब निष्पत्तिवेतनधारकांच्या निष्पत्तिवेतनात/कुटूंब निष्पत्तिवेतनात सुधारणा
करण्याबाबताची कार्यवाही त्वरेने करावी. सर्वांपित निष्पत्तिवेतनधारक /कुटूंब निष्पत्तिवेतनधारकांच्या निष्पत्तिवेतनात/कुटूंब
निष्पत्तिवेतनात सुधारणा करावाना उपरोक्तस्थित क्रमांक - ३,४ व ५ येथील परिपत्रकांडारे देण्यात आलेल्या सूचनांने
काटेकोरणे पालन केले जाईल, याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. अशी प्रकरणे प्रलंबित राहिल्यास यासेव्यासील
सर्वांपरी जडावापडी विभाग /कार्यालय प्रमुखांची राहिल असे पुनरावृत्त त्याच्या निर्दर्शनास आणुन देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtraitec.gov.in या खेड साईटवर उपलब्ध करण्यात^{असाला} असून त्याचा संकेतांक २००८०१५१५७०६०६ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,

ठाणा प्र.भाजगं
शासनाच्या ठप्प संशिका

प्रति,

महालेलापाल (लेला व अनुजेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
(१२५ प्रती),

महालेलापाल (लेलापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
संचालक, लेला व कोषारारे, मुंबई (५ प्रती),

महालेलापाल(लेला व अनुजेयता)-२, महाराष्ट्र, नाशिक
(१२५ प्रती).

महालेलापाल (लेलापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नाशिक
(५ प्रती).

अधिदान प्रतीका अधिकारी, यांत्रे, मुंबई (२५ प्रती),
संचालक, भाष्मिय जनरल्स कंपनी विभाग, मंत्रालय, भुवनेश्वर,
(५०० प्रती),
मुख्य लेखा परीकारक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वारी,
नवी मुंबई (१० प्रती),
आ-गुरु लेखा परीकारक, स्थानिक निधी लेखा,
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/असरावली
(प्रत्येकी १० प्रती),
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक
(प्रत्येकी ११ प्रती),
निधासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
सर्व विधानभृष्ट सदस्य, विधानभवन, मुंबई
ग्रन्थपाल, महाराष्ट्र विधानभृष्ट मंत्रिवालय ग्रन्थपाल, साहित्य
मंगला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३५.
राज्यपालांचे सचिव.
मुख्य मंत्रांचे सचिव.
उप मुख्य मंत्रांचे सचिव,
सर्व मंत्री ए राज्य मंत्री यांचे लाजगी सचिव,
*प्रबंधक, मूळ न्याय शाका, उच्च न्यायालय, मुंबई,
*प्रबंधक, अधील शाका, उच्च न्यायालय, मुंबई.
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
*सचिव, महाराष्ट्र विधानभृष्ट सचिवालय, मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त च उप लोक आयुक्त यांचे कालालय,
मुंबई,
*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय व्यावायिकन बूटीर फळ.३ व ४,
मुख्य भाषिती आपूर्व, महाराष्ट्र, मुंबई.
अधिदान ए लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
मंत्रालयासील सर्व विभाग,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र मंडळ, कोपरिक्षस रोड, नवी मिल्ही.

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन आसलेल्या सर्व
विभागांचे य कायलियांचे प्रमूळ,
सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्हा परिवदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),
सर्व जिल्हा परिवदांचे अध्यक्ष
सर्व जिल्हा परिवदांचे भूज्या लेखा य दिल अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
शिक्षण निरीकारक, घृहन्युवह, दहिल/उत्तर/परिवेश,
मर्य प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ
(प्रत्येकी १ प्रती).
सर्व महानव्यवस्थालिक य ममत्यरिक्षा, महाराष्ट्र राज्य
(प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीकार (शिक्षण)
(प्रत्येकी ५ प्रती),
कूल सचिव, महाला युवे कृषि विद्यापीठ, उम्ही, जिल्हा
अहमदनगर (१० प्रती),
कूल सचिव, नवरात्र्याचा कृषि विद्यापीठ, परमणी
(१० प्रती),
कूल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
कूल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, वापोली, जिल्हा
रत्नगंगी (१० प्रती),
ग्रामविकास य जलरोधाऱ्य विभाग, मंत्रालय, मुंबई
(१२ प्रती),
कालेय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
ठळक च तीळ शिक्षण आणि सेवापोर्टन विभाग, मंत्रालय,
मुंबई (२५ प्रती),
कृषि य पशुसंग्रहन, दुध व्यवसाय विकास य मत्य व्यवसाय
विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
वित्र विभागातील राय कार्यालय,
निवड गरली, कार्यालय गोगा-४.